

वैद्यकिय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे
प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता
दिलेले खाजगी रुग्णालयांची यादी.

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्र. वैखप्र - २०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ९ डिसेंबर, २०११.

वाचा : शासन निर्णय क्र.वैखप्र-२०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२, दिनांक १६ नोव्हेंबर, २०११.

परिपत्रक

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारांबाबत शासन निर्णय क्र.वैखप्र-२०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२,दिनांक १६ नोव्हेंबर, २०११ अन्वये सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सदर आदेशासोबत, शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्टोपचारावरील खर्चाची शासकीय रुग्णालयांप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या, खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी "परिशिष्ट-अ" म्हणून जोडण्यात आली आहे. मात्र शासनाचे असे निदर्शनास आले आहे की, शासनाने मान्यता दिलेल्या परंतु या यादीत समावेश न झालेल्या खाजगी रुग्णालयात घेतलेल्या वैद्यकिय उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास बरेच कार्यालय / विभाग प्रमुख नकार देत आहेत.

२. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, दि.१६ नोव्हेंबर, २०११ च्या शासन निर्णयासोबत शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची जोडलेली यादी ही **सुलभ संदर्भासाठी** जोडण्यात आली आहे व ही यादी वेळोवेळी अद्ययावत देखील केली जाणार आहे. केवळ सदर यादीत नाव समाविष्ट नाही या कारणास्तव शासन मान्यता मिळालेल्या खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय उपचार वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सरसकट नाकारणे योग्य होणार नाही. त्यामुळे सदर यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासन मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय खर्चाची देयके देखील प्रतिपूर्तीसाठी विचारात घ्यावीत.

३. सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०११२२११०२२०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(वि. वा. राणे)

शासनाचे अवर सचिव.

कृ.मा.प.

प्रति,

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई,
मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मुंबई. (दोन प्रती),
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव/सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (५ प्रती),
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती),
सेटलमेंट कमिशनर अॅण्ड डायरेक्टर ऑफ लॅंड रेकॉर्ड्स, पुणे (२ प्रती),
विभागीय आयुक्त (सर्व) (प्रत्येक २ प्रती),
जिल्हाधिकारी (सर्व जिल्हे) (प्रत्येक २ प्रती),
मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद, (२ प्रती),
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परीक्षा) मुंबई. (२ प्रती),
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परीक्षा), नागपूर. (२ प्रती),
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती),
सहसंचालक, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती)
चीफ ऑडिटर लोकल फंड्स अकाउंट्स, मुंबई (१० प्रती),
सर्व कोषागार अधिकारी, (प्रत्येकी ५ प्रती),
संचालक, आरोग्य सेवा, मुंबई (५० प्रती),
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (५० प्रती),
संचालक, आयुर्वेद, मुंबई. (२५ प्रती),
संचालक, राज्य कामगार विमा योजना, मुंबई (२५ प्रती),
व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन, परेल, मुंबई (२ प्रती),
महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई (५ प्रती),
सहसंचालक, आरोग्य सेवा (सर्व),
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सर्व),
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व),
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय (सर्व),
प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई,
प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती),
वित्त विभाग (कार्यासन सेवा-५), मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई, (२ प्रती),
सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना कार्यासन), मंत्रालय, मुंबई,
निवड नस्ती (राकावि-२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.